



3rd Cycle

Assessment & Accreditation by NAAC

*Q<sub>i</sub>M: 7.2.1 Describe two best practices successfully implemented by the Institution as per NAAC format provided in the Manual (30)*

**Content:**

<b>Title</b>	<b>Page No.</b>
<b>Self-Deceleration</b>	<b>2</b>
<b>1) Best Practice-I (Description)</b>	<b>3-4</b>
<b>a) News</b>	<b>5</b>
<b>b) Photos</b>	<b>6-14</b>
i) Composite bore well Recharge Project	<b>6-8</b>
ii) Recharge Trenches	<b>9-10</b>
iii) Farm Ponds & Dug Well	<b>11-13</b>
iv) Rooftop Rain Water Harvesting	<b>14</b>
<b>c) Feedback Analysis</b>	<b>15-16</b>
<b>d) Sample Feedback Forms</b>	<b>17</b>
<b>2) Best Practice-I (Description)</b>	<b>18-19</b>
<b>a) News</b>	<b>20-22</b>
<b>b) Photos</b>	<b>23</b>
i) Wild vegetable competition:2022	<b>24</b>
ii) State Level Wild Vegetable Competition	<b>25-29</b>
iii) Regional Level Wild Vegetable Competition:	<b>30-33</b>
<b>3) Medicinal Plants Exhibition:</b>	<b>34</b>
<b>a) Photos</b>	<b>34</b>
<b>b) Some Samples from Species Information Chart</b>	<b>35-37</b>
<b>c) Feedback Analysis</b>	<b>38-39</b>
<b>d) Sample Feedback Forms</b>	<b>40</b>
<b>e) Wild Vegetable Competition 2017 Participant List</b>	<b>41-49</b>



Shri Shivaji Education Society, Amravati's  
**SHRI SHIVAJI SCIENCE & ARTS COLLEGE**  
**CHIKHLI DIST. BULDANA**



**Shri Harshawardhan P. Deshmukh**  
President  
Shri Shivaji Education Society, Amravati

**Dr. Omraj S. Deshmukh**  
Principal  
M.Sc., Ph.D.

www.shivajichk.ac.in email : shivajichk@rediff.com ☎ (07264) 242088  
Re-accredited by NAAC with B++ Grade [CGPA - 2.82]

Ref.No. SSSAC/IQAC/2022 .

Date: 31/8/2022

**Self Declaration**

This is to certify that, the information, reports, true copies of the supporting documents, numerical data, and weblinks furnished in this file are verified by IQAC and the head of the institution and found correct.

Hence this certificate is issued.

*V. U. Pochhi*  
**Dr. V. U. Pochhi**  
**Coordinator**  
IQAC, Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli Dist. Buldana



*Dr. Omraj S. Deshmukh*  
**Dr. Omraj S. Deshmukh**  
**PRINCIPAL**  
Shri Shivaji Science & Arts  
College, Chikhli, Dist. Buldana

**Best Practice-I**

**1) Title of Practice:** Rainwater Harvesting and Artificial Recharge of ground water in college campus.

**2) Objectives:**

- i) To increase public consciousness about overall scarcity and economic value of water.
- ii) To identify the characteristics of catchment areas and recharge zones of aquifers.
- iii) Planning, development and management of water resources considering local context.

**3) Context:**

Changes in the rainfall patterns further worsen the situation and the country is experiencing both drought and flooding conditions. Therefore, maximum efforts are needed to conserve every drop of water for the sustainable development of future generations and is the need of the hour.

In the local context, the rainfall data analysed for period 1901-2003 indicates that, Chikhli tehsil, a part of Buldana District comes under "Drought Area". The deeper water levels of more than 20 mbgl are observed. The average rainfall is 711 mm. Also, the supply of drinking water from municipal council, Chikhli is irregular and it is once or twice in a month.

**4) The Practice:**

A composite bore well recharge system is developed in the college campus by leaving 2-meter diameter space from borewell 8 m wide and 4 m deep well is constructed having double wall cup shape. It is estimated that total 60 lac litre water will be recharged. A 2x3 x2 meter pit is excavated with a honey comb wall. 300 mm filter bed is prepared by using stone crush (Gitti) & sand. An iron welded cover is put on the mouth of the pit. The estimated water recharge capacity is about 60,000 litres.

At the 'Late Pandharinath Patil Samadhi Sthal Plantation arca, 1m x 0.5 m x 300 m long trenches were excavated, keeping a distance of 5 meter in each. Lastly it is connected with a percolation tank. The estimated water recharging capacity is found 7.5 lac litters.

Soak pit, 2.5 x 9.5 x 2.5-meter was excavated; it is then filled with stones, bricks and sand. 2.5 x 2.5 x 2.5-meter dimension farm pit was excavated having 60 m graded filter bed. The total estimated recharging capacity is around 3 lac litters.

A farm pond with 20 x 10 x3 m dimension is dugged and murum is kept at edge, and edge made high. The estimated, recharge capacity is found 30 lacs lit per annum. An old well was cleaned and renovated twice and then a mesh of iron and it kept open for public use.

**5) Evidence of Success:**

- i) All these projects are physically built and properly functioning in the campus.
- ii) Numbers of visitors had visited & appreciated.
- iii) Newspaper cuttings, photographs are available.
- iv) Activities are supported and maintained by NSS and NCC units regularly.

**6) Problems Encountered and Resources Required:**

- i) Financial problem arise were solved by generous donations and labour work by NSS, NCC and staff volunteers.
- ii) Technical know-how was studied precisely with self-motivation. Technical help was not sought from outside.

**7) Notes (Optional):** It is marvellous, novel and need based project. In a drought prone area, it is an inspiring & motivating model.

**8) Contact Details:**

Name of the Principal : Dr O. S. Deshmukh  
Name of the Institution : Shri Shivaji Science and Arts College,  
Chikhli, Dist. Buldana Pin Code: 443201  
Work Phone : 07264242088  
Website : shivajichk.ac.in  
Mobile : 9403398704/9890964215  
Email : shivajichk@rediff.com

Upadhi  
Coordinator  
IQAC, Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli Dist. Buldana



*O. S. Deshmukh*  
Principal  
Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli, Dist. Buldana

a) News:

पुण्य नगरी

शुक्रवार, २९ डिसेंबर २०१७

# शिवाजी विद्यालयात 'जलस्रोत'चा आदर्श प्रकल्प

## कुपविहीर पुनर्भरणावर फुलले नंदनवन



बुलडाणा, दि. २८ (प्रतिनिधी)

चिखली येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.बी. भुसारी यांनी भन्नाट कल्पना प्रत्यक्षात साकारून जलस्रोत निर्माण केला आहे. कुपविहीर निर्माण करून पुनर्भरण केल्याने शाळेच्या परिसरात नंदनवन फुलविण्यात आले आहे. हा प्रकल्प उभारून या महाविद्यालयाने अन्य महाविद्यालयांना पाणी बचतीचा वेगळा संदेश दिला आहे. एकप्रकारे जलयुक्त शिवार अभियानाला पूरक अशी केलेली जनजागृतीच म्हणावी लागेल.

पाण्याचे दुर्भिक्ष सर्वांना पाणी पाणी करायला लावणारे ठरत असल्याने पाण्याचे स्रोत बळकट करण्याची गरज निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शासनाने महाराष्ट्र जलमय करण्याचे पाऊल उचलले आहे. आता प्रत्येकाने या मोहिमेला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. पाण्याचे महत्त्व जाणून चिखली येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.बी. भुसारी यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयाच्या आवारात कुपविहीर



तयार करून पुनर्भरण प्रकल्प साकारण्यात आला आहे.

महाविद्यालयाच्या इमारतीवरून पावसाचे पडणारे पाणी, त्याचप्रमाणे जमिनीवरून पावसाचे वाहून जाणारे पाणी या विहिरीत घेण्यात आले आहे. त्यासाठी चर खोदून पाइप टाकण्यात आले आहेत.

याचा फायदा भूजलपातळी वाढून महाविद्यालयाच्या बोरवेलेला झाला आहे. पाण्याच्या या जलस्रोतामधूनच झाडांना पाणी दिले जाते.

तसेच बाग फुलविण्यात येत आहे. याशिवाय टेराकोटा गार्डन व सृजन कलाकारांचा कट्टा निर्माण करण्यात आला आहे.

Upachhi  
Coordinator  
IQAC, Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli Dist. Buldana



Principals  
Principal  
Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli, Dist. Buldana

**b) Photos:**

**i) Composite Bore Well Recharge Project: Artificial Bore Well Recharge**

It is very novel and innovative way of recharging the bore. By leaving 2-meter diameter space from borewell 8 m wide and 4 m deep well is constructed having double wall cup shape. A farm weir is constructed nearby. A filter plant is also set up. The flow of the rainwater will be deposited firstly in the farm weir. Then it will come through the filter plant into the well. Finally, it will recharge the borewell. It is constructed very aesthetically and decorated by ancient way. Also roof water is discharged in this well directly. It is estimated that total 60 lac litre water will be recharged and all the borewells of 500 m vicinity will be benefited through the project.



*Composite bore well Recharge Project: Summer*



*Composite bore well Recharge Project: Summer*



*Composite bore well Recharge Project: Monsoon Season*



*Composite bore well Recharge Project: Monsoon Season*



**Composite Bore Well Recharge Project: Recharge Pit**

**Recharge Pit:** A 2x3 x2 meter pit is excavated. A honey comb wall is constructed. 300 mm filter bed is prepared by using stone crush (Gitti) & sand. An iron welded cover is put on the mouth of the pit. A drum nallah or recharge trench is fixed with it. The estimated water recharge capacity is about 60,000 litres.



Upadhi  
Coordinator  
IQAC, Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli Dist. Buldana



*B. Deshmukh*  
Principal  
Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli, Dist. Buldana

**ii) Rain Water Harvesting: Recharge Trenches**

An the 'Late Pandharinath Patil Samadhi Sthal Plantation arca, 1m x 0.5 m x 300 m long trenches were excavated, keeping a distance of 5 meter in each. Lastly it is connected with a percolation tank. The estimated water recharging capacity is found 7.5 lac litters.



***Recharge Trenches for Precipitation of Rain Water***



***Recharge Trenches for Precipitation of Rain Water***



*Recharge Trenches for Precipitation of Rain Water*



*Recharge Trenches for Precipitation of Rain Water*

Upadhi  
Coordinator  
IQAC, Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli Dist. Buldana



*B. Deshmukh*  
Principal  
Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli, Dist. Buldana

**iii) Farm Ponds & Dug Well:**

20 x 10 x 3 m dimension pits is dugged. At every 1 meter a seat of half meter has been given. The excavated murum is kept at edge, and edge made high. For the inlet water a trench is dug and filter plug of stones and bricks is constructed. The estimated, recharge capacity is found 30 lacs lit per annum.



***Water Conservation: Farm Ponds Near Pandharinath Patil Samadhi Sthal***



***Water Conservation: Farm Ponds Near Pandharinath Patil Samadhi Sthal***



*Water Conservation: Farm Ponds Near Pandharinath Patil Samadhi Sthal*



*Water Conservation: Farm Ponds Near Pandharinath Patil Samadhi Sthal*

**Dug well:** An old well was cleaned and renovated twice and then a mesh of iron boars is kept on the mouth to prevent it from throwing the PUJA MATERIAL. It kept open for public use.




*Dug well*

Upadhi  
Coordinator  
IQAC, Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli Dist. Buldana



*Aspeshmukh*  
Principal  
Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli, Dist. Buldana

iv) Rooftop Rain Water Harvesting:





Upadhi  
Coordinator  
IQAC, Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli Dist. Buldana



*Aspeshmukhi*  
Principal  
Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli, Dist. Buldana


**c) Feedback Analysis: 2017-19, 2018-19, 2021-22**

To check the success of Rain water harvesting and water conservation projects we fill up feedback forms from the resident peoples living in vicinity of 500 meters. 82% percent people said that rain water harvesting increases ground water level. 93% people have seen and took information about open borewell recharge and system roof top rain harvesting at college campus. 91 % people fills that the rainwater harvest project in college campus increased ground water levels at their places. 53% people said that that are willing to install rain water harvesting projects at their places. 93% people said that they this activity need to become a movement of social interest for common people.






3) Does the rainwater harvest project at Shri Shivaji Science & Arts College, Chikhli increased ground water levels at your place?




■ A) Yes ■ B) No ■ C) Not Sure

4) Are you willing to install a rainwater harvesting project at your place?



■ A) Yes ■ B) No ■ C) Already have ■ D) Not Sure

5) Do you fill this activity need to become a movement of social interest for common people?



■ A) Yes ■ B) No ■ C) Not Sure

Upochhi  
Coordinator  
IQAC, Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli Dist. Buldana



*Pradeshmukhe*  
Principal  
Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli, Dist. Buldana

d) Sample Feedback Forms:

<p style="text-align: center;">Session - 17 + 18</p> <div style="text-align: center;"> <p><b>Shri Shivaji Education Society Amravati's Shri Shivaji Science &amp; Arts College Chikhli, Dist. Buldana- 443201(MS).</b></p> </div> <p style="text-align: center;"><b>Feedback on Water Conservation &amp; Rain Harvesting Projects</b></p> <p>Name : <u>Kapil Khedekar</u> Education : <u>B.E (Civil)</u>              Age : <u>42</u> Mobile Number: <u>9763162525</u>              Address: <u>Shivaji Nagar Chikhli</u></p> <ol style="list-style-type: none"> <li>1) Which one of the following is the benefit of rainwater harvesting?                  A) Flood Mitigation                  B) Provide lot of water to play                  C) Create good aesthetic view                  D) Increase the ground water level</li> <li>2) Do you have seen and took information about open borewell recharge and system roof top rain harvesting at Shri Shivaji Science &amp; Arts College, Chikhli?                  A) Yes                  B) No</li> <li>3) Does the rainwater harvest project at Shri Shivaji Science &amp; Arts College, Chikhli increased ground water levels at your place?                  A) Yes                  B) No                  C) Not Sure</li> <li>4) Are you willing to install a rainwater harvesting project at your place?                  D) Yes                  E) No                  F) Already have                  G) Not Sure</li> <li>5) Do you fill this activity need to become a movement of social interest for common people?                  A) Yes                  B) No                  C) Not Sure</li> </ol> <p>Any Suggestions for further improvements:                  _____                  _____</p> <p style="text-align: right;">Signature  </p>	<p style="text-align: center;">Session - 17 + 18</p> <div style="text-align: center;"> <p><b>Shri Shivaji Education Society Amravati's Shri Shivaji Science &amp; Arts College Chikhli, Dist. Buldana- 443201(MS).</b></p> </div> <p style="text-align: center;"><b>Feedback on Water Conservation &amp; Rain Harvesting Projects</b></p> <p>Name : <u>Shambhu A. Jagtap</u> Education : <u>B.A</u>              Age : <u>32</u> Mobile Number: <u>9921830310</u>              Address: <u>Shivaji Nagar Chikhli</u></p> <ol style="list-style-type: none"> <li>1) Which one of the following is the benefit of rainwater harvesting?                  A) Flood Mitigation  <input checked="" type="checkbox"/> B) Provide lot of water to play                  C) Create good aesthetic view                  D) Increase the ground water level</li> <li>2) Do you have seen and took information about open borewell recharge and system roof top rain harvesting at Shri Shivaji Science &amp; Arts College, Chikhli?  <input checked="" type="checkbox"/> A) Yes                  B) No</li> <li>3) Does the rainwater harvest project at Shri Shivaji Science &amp; Arts College, Chikhli increased ground water levels at your place?  <input checked="" type="checkbox"/> A) Yes                  B) No                  C) Not Sure</li> <li>4) Are you willing to install a rainwater harvesting project at your place?                  D) Yes                  E) No  <input checked="" type="checkbox"/> F) Already have                  G) Not Sure</li> <li>5) Do you fill this activity need to become a movement of social interest for common people?  <input checked="" type="checkbox"/> A) Yes                  B) No                  C) Not Sure</li> </ol> <p>Any Suggestions for further improvements:                  _____                  _____</p> <p style="text-align: right;">Signature  </p>
--	---

Upadhi  
 Coordinator  
 IQAC, Shri Shivaji Sci. & Arts  
 College, Chikhli Dist. Buldana



B. Deshmukh  
 Principal  
 Shri Shivaji Sci. & Arts  
 College, Chikhli, Dist. Buldana

## **II) Best Practice-II**

**1) Title of the Practice:** Documentation of Traditional Knowledge About Medicinal Value of Wild Edible Vegetables and Medicinal Plants.

### **2) Objective**

- i) To study and document the traditional knowledge of wild vegetables and medicinal plants.
- ii) To create awareness about the importance and medicinal values of the wild vegetables and medicinal plants among students and society.
- iii) To maintain the biodiversity of the plants.

### **3) Context:**

Nature has lots of miracles. Wild vegetables are nature's gift for us. Different kinds of wild edible vegetables and medicinal plants blossom in the beginning of rainy season on mountains, farms and in forest. In tribal region people eat wild vegetables as their food. It has been observed that the traditional knowledge on wild vegetable plants is sharply declining. Special efforts are needed to aware younger generation about nutritional and health benefits of wild edible vegetables and medicinal plants.

### **4) The Practice:**

Department of Botany organised District, Regional and State Level Wild Vegetable Competitions and Medicinal Plant Exhibitions in past few years. For the publicity of competitions several mediums were used like, distribution of pamphlets, news in newspaper and local cable network. These competitions were open for all age groups.

Wild Vegetable Competitions were organised in the year 2016, 2017 and 2022. In 2017, A State Level Wild Vegetable Competition was organised. 'Seed mother' Rahibai Soma Popere (Padma Shree Awardee-2020) was resource person for this competition. She shared her knowledge about 200 types of indigenous seeds and wild food resources and its nutritional values. For this competition cash prizes of Rs. 5000, Rs.3000, Rs.2000 and Rs.1000, were sponsored by eminent personalities; Mrs. Shwetatai Mahale, Mrs. Priyatai Bondre, and Mrs. Rekha Deshmukh.

Medicinal Plant Exhibitions were organised for students in the year 2018, 2019 and 2022 for Document of Traditional Knowledge of local Medicinal Plants. Students collected the local medicinal plants and information about its medicinal benefits.

### **5) Evidence of Success:**

- i) In this State level competition 150 contestants participated with 75 different varieties of wild vegetables.
- ii) Mrs. Rahibai Soma Popere, well- known as Mother of Seeds guided about the nutritional value of the plants and the process to conserve indigenous seeds.
- iii) Documentation of 35 medicinal plants in the form of display charts in Botany Department.

iv) This activity helps students to know the medicinal benefits wild vegetable and some medicinal plants.

**6) Problems occurred, and resources required:**

- i) Identity and collection of wild vegetables and medicinal plants in stipulated period stipulated period was the challenging task.
- ii) Visit to local people who have good knowledge of wild vegetables.
- iii) Students from villages collected plants information from local farmers.

**7) Additional Notes:**

Our institute helps and encourage us for these activities.

**8) Contact Details:**

Name of the Principal : Dr O. S. Deshmukh  
Name of the Institution : Shri Shivaji Science and Arts College,  
Chikhli, Dist. Buldana Pin Code: 443201  
Work Phone : 07264242088  
Website : shivajichk.ac.in  
Mobile : 9403398704/9890964215  
Email : [shivajichk@rediff.com](mailto:shivajichk@rediff.com)

Upachhi  
Coordinator  
IQAC, Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli Dist. Buldana



*O. S. Deshmukh*  
Principal  
Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli, Dist. Buldana

a) News:



चिखली - येथील श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयामध्ये २२ ऑगस्ट रोजी 'रानभाज्यांची पारंपारीक ज्ञानाची' राज्यस्तरीय खुली भव्य स्पर्धा पार पडली. यावेळी उच्च सुवाई शिक्षारथ्या पाचव्यांशी राहणाऱ्या अदिताशी महिष्या राहिवई सोमा पोपेरे यांचा २०० प्रकरांच्या रानभाज्यांचे संवर्धन वेळ्याबद्दल सहाई-चोखी टेऊन सत्कार करताना शिक्षाजी शिक्षण संस्थाध्यक्ष अॅड. अरुण शेळके, महादेवराव धुईभार, डॉ. पुसारी व इतर तर रानभाज्यांची बाह्यी कळून माहिती आणून घेताना परिक्षक तसेच रानभाज्यांच्या स्पर्धेत सहभागी उवाळपत्र १५० स्पर्धक

# स्वास्थ्य समृद्ध करण्यासाठी निसर्ग संपदा संवर्धन आवश्यक - राहीबाई पोपेरे

## भव्य दिव्य इमारत पण डॉक्टर विना बांझोटी

**विज्ञानी -** यवनी स्वास्थ्य समृद्ध करणाऱ्यासाठी निसर्ग संपदा संवर्धन करणे आवश्यक आहे. असे श्रीशिवान रानीबाई सोमा पोपेरे यांनी केले. स्वामिक वी शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात २२ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय खुल्या 'रानभाज्यांची पारंपरिक ज्ञानाची' या स्पर्धेचे आरंभक कार्यक्रमाले जाते होते. यावेळी त्या बोलत होत्या.

या स्पर्धेच्या अन्वयेतानी वी शिवाजी विज्ञान संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुणभाऊ शेळके उद्घाटक भाषणेताना मुईभार तात मार्गदर्शक म्हणून राहीबाई सोमा पोपेरे यांची समुख उपस्थिती होती. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोठंबना येथील कडसुबाई शिवाकराया पापभागी राहीबाई पोपेरे यांची महाराष्ट्रातील २०० रानभाज्यांचे ज्ञान व संवर्धन केले आहे.

या धर्माक्रमता प्रारंभ डॉ. निरंजना पुसारी यांनी प्रास्ताविकरूपे रानभाज्या व पारंपरिक ज्ञान यांचे संवर्धन व सरावा करणाचे दृष्टीने वैज्ञानिकता विधी आरंभकरता आहे. हे स्पष्ट करून मैत्रीपूर्ण साधन संकलना वसा कास होत आहे. यात प्रकळा टाकता.

राहिवईने आरंभक मार्गदर्शन भाषणात १० जाती, वेळ्यात १० जाती, आणि २०० प्रकरांच्या रानभाज्या यांचे संवर्धन करणे केले. त्यांनी आजच्या संकलितविद्यापत्रांमुळे



मार्गदर्शन करताना राहीबाई सोमा पोपेरे

तत्पाना व विद्याच्यात विविध रानभाज्यांचे व विविध प्रकळाचा गजाल विद्यार्थी संवर्धन करण्याबाबत आवाहन केले.

उद्घाटकीय बाण्यात संस्थेचे उपाध्यक्ष महादेवरावजी मुईभार यांनी रानभाज्यांचे महत्त्व स्पष्ट केले. समारोहात अन्वय अॅड. अरुणभाऊ शेळके यांनी भारतीय वनसंपदेचा गौरव केला. संपूर्ण जगात भारतामध्ये उपलब्ध असलेली गैरलोक संवदा इतर कुठल्याही देशात नाही. या गैरलोक संवदेचा प्रोत्साहन करताना यवनीबाह्यी राहिवईबा

या स्पर्धेमध्ये एकूण १५० स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेचे मुख्यपान डॉ. दीपक शेळकेकर, डॉ. राजेश पोपेरे, डॉ. योगेशा खटे, डॉ. अरुण मुंटे, डॉ. गुलशरी गौड यांनी केले. या स्पर्धेत पहिले पारिस कु. गौरी जगन्निंग दहपणे, महात्मा कुले महाविद्यालय वरळ, दुसरे पारिस कु. जानवी भास्करराव पाटील महात्मा कुले महाविद्यालय वरळ तिसरे पारिस कु. यवनी विठ्ठली खरात वी शिवाजी महाविद्यालय चिखली यवना देण्यात जाते तर कु. शबनम फारिन कवाडकोटीन, वी शिवाजी महा. अकोला, पंचम सुनिल गामकवाड जी.एस.छेपे महा. धादुर बाजार यवना येथील एक हजार रुपये उपलब्धकर्त पारिस प्रारंभ पुसारी यांचेकडे देण्यात जाते. या स्पर्धेसाठी प्रथम पुस्तकराची रक्कम ५००० रु. सी.के.ता मान्ये, गौरीता व बाळकृष्ण रावभागी वी. व. युवराजगा. दुसरे पारिस ३००० रु. चिखलीच्या महात्माजी सी.प्रिं.कुलात बॅंके आणि तिसरे पारिस २००० रु. सी.के.ता दिनेश देवमुख यांच्या नावे देण्यात जाते. या सर्वकृपासाठी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संस्थेचे आरंभक सवास्त उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी डॉ. वनिता पोपेरी, डॉ. निना निरंजन, प्रा. शांतिनी बटोले, डॉ. वनिता कलाने, डॉ. अनुराधा मुंटे, डॉ. सौम्या मानटे, प्रा. चंद्रा बाजार, प्रा. नरेंद्र शंकर, प्रा. सिध्दार्थ बॅंटे, डॉ. तुषारभावर, प्रा. कदम यांनी परिचय घेतले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. वनिता कलाने तर उपाहा



बांझोटी २२ ऑगस्ट

वराचड ता. मेडकर : येथे जाणुवीक दवाखाना इमारत बांधून सहा महिन्यातचून तयार झाली असून इमारत पुढे कात घालतेही असून आगीत जाणुवीक दवाखाना या. ये. ये इमारतीमध्ये एका कोठेमध्ये होता. तोही महिन्यातच एकादावेडी उपद्रव्यात जाता तर तोही उपद्रवने बंद झाला. असून येथे जाणुवीक डॉक्टर बचपाय सर्वोपयुक्त नाही. डॉक्टर केला केला ? घास्ते यवनाचे लक्ष, आरोग्य सेविका वर तिला ते केला बाजार ? , आरोग्य पर्यवेसक शिवाजीराव वरळ यांचेकडे लक्षी

Wed, 23 August 2017  
deshonnati.digitaledition.in/c/21547982



गुरुवार, दि. २४ ऑगस्ट २०१७ देशोन्नती



गी- येथील श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयामध्ये मंगळवारी 'रानभाज्यांची पारंपारीक ज्ञानाची' राज्यस्तरीय खुली भव्य स्पर्धा पार पडली. यामध्ये अनुक्रमे छाया चित्रानुसार भुगनयना दिवाकर वाघ मोशी, जि. अमरावत, प्रा. गौरी जगन्निंग दहपणे पुसला ता. वरळ, जि. अमरावती जिवती भाजी, जानवी भास्करराव पाटील गुजरी बाजार मोशी जि. अमरावती पांढरा वसू, प्रतिक सुनिलराव चौधरी वरळ, जि. अमरावती कुनंजर तर कु. पल्लवी वि. खेड (मु.) ता. चिखली जि. बुलडाणा हिने गोखर, दालिची, मोहरी भाजी, शेंदाडू थाली अशा प्रकारच्या रानभाज्या स्पर्धेत ठेवल्या होत्या.

# आपलं बुळढाणा

तरुणभारत  
www.tarunbharat.net

अकोला, गुरुवार, २४ ऑगस्ट २०१७ १३

## संकरित बियाण्यांमुळे प्रकृतीवर दुष्परिणाम

राहीबाई सोमा पोपेरे  
यांचे प्रतिपादन

चिखली, २३ ऑगस्ट

भाताच्या १० जाती, घेवड्याच्या १८ जाती, आणि २०० प्रकारच्या रानभाज्या यांचे संवर्धन करे केले. याची साद्यंत माहिती आणि त्याचे आलेले विलक्षण अनुभव राहीबाई सोमा पोपेरे यांनी येथे कथन केले. आजच्या संकरित बियाण्यांमुळे मानवी प्रकृतीवर दुष्परिणाम होतात हे स्पष्ट केले. पारंपारिक ज्ञानाचे संवर्धन व संरक्षण करण्याचे दृष्टीने जैवविविधता आवरपक आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा न्हास होत आहे. यासाठी निसर्ग संवर्धन करणे आवरपक असल्याचे प्रतिपादन राहीबाई सोमा पोपेरे यांनी केले.

स्थानिक श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात राज्यस्तरीय खुल्या रानभाज्यांची पारंपारिक ज्ञानाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.



मार्गदर्शन करताना राहीबाई सोमा पोपेरे व इतर

या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुण शेळके हे होते. उद्घाटन महादेवराव भुईभार यांनी केले. तरुणांना व विद्यार्थ्यांना विविध रानभाज्यांचे व विविध प्रकारच्या गावरान पिकांचे संवर्धन करण्याबाबत प्राचार्य डॉ. निळकंठ भुसारी यांनी आवाहन केले. उद्घाटनपर भाषणात संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी रानभाज्यांचे महत्त्व स्पष्ट केले. समारोपात अध्यक्षानी भारतीय वनसंपदेचा गौरव केला. संपूर्ण जगात भारतामध्ये उपलब्ध

असलेली नैसर्गिक संपदा कुठल्याही देशात नाही. या नैसर्गिक संपदेचा पुरेपुर वापर तरुणांनी करण्यासाठी राहीबाईच्या कर्तृत्वाप्रमाणे आपणही वाटचात करावी असे आवाहन केले.

या स्पर्धेमध्ये एकूण १५० स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेचे मूल्यापन डॉ. दीपक खेडेकर, डॉ. राजेश्वर चोपडे, डॉ. योगेश काळे, डॉ. अरुण कुटे, डॉ. गुलहाने, यांनी पाहिले बक्षिस जगनसिंग ददघधे, महात्मा फुले महाविद्यालय, दरुड, दुसरे बक्षिस जान्हवी पाटील, महात्मा फुले

महाविद्यालय दरुड, तिसरे बक्षिस पल्लवी खरात श्री शिवाजी महाविद्यालय चिखली, परविन फयोजोद्दीन, श्री शिवाजी अकोला, पंकज गायकवाड, जी. एस. टोपे चांदूर बाजार या स्पर्धेसाठी प्रथम पुरस्काराची रक्कम ५००० श्वेता महाले, दुसरे बक्षिस ३ हजार चिखलीच्या नगराध्यक्ष प्रिया बोंडे आणि तिसरे बक्षिस २ हजार रेखा देशमुख यांच्या वतीने देण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संस्थेचे आजोवन सभासद उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ. वनिता पोच्छी, डॉ. मीना निकम, प्रा. शालिनी काटोले, डॉ. सुनिता कलाखे, डॉ. अनुराधा मुळे, डॉ. गणेश मालटे, प्रा. महेश पवार, नरेंद्र ठाकरे, प्रा. सिद्धार्थ मेंडे, डॉ. जुबकलकर, प्रा. कदम यांनी अतोनात परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निळकंठ भुसारी यांनी तर संचालन डॉ. सुनिता कलाखे तर आभार अनुराधा मुळे यांनी मानले. (तमा वृत्तसेवा)

## राज्यस्तरीय रानभाज्यांनी फुलली बाजारपेठ

सकाळ वृत्तसेवा

चिखली, ता. २३ : स्थानिक श्री. शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात राज्यस्तरीय खुल्या रानभाज्यांची पारंपारिक ज्ञान स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुण शेळके तर, उद्घाटक महादेवराव भुईभार होते. या स्पर्धेत मार्गदर्शन करण्यासाठी राहीबाई सोमा पोपेरे आणि मनजितसिंग शीख आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. निळकंठ भुसारी यांनी रानभाज्या व पारंपारिक ज्ञान यांचे संवर्धन व संरक्षण करण्याचे दृष्टीने जैवविविधता किती आवरपक आहे हे स्पष्ट करून नैसर्गिक साधन संपत्तीचा



चिखली : मार्गदर्शन करताना राहीबाई पोपेरे, मनजितसिंग शीख, अॅड. अरुण शेळके, श्री. भुईभार आणि डॉ. भुसारी.

कसा न्हास होत आहे यावर प्रकाश टाकला. राहीबाईने आपल्या मार्गदर्शनात भाताच्या १० जाती, घेवड्याच्या १८ जाती, आणि २०० प्रकारच्या रानभाज्या यांचे संवर्धन करे केले.

त्यांनी आजच्या संकरित बियाण्यांमुळे मानवी प्रकृतीवर कसे दुष्परिणाम होतात हे स्पष्ट केले. तरुणांना व विद्यार्थ्यांना विविध रानभाज्यांचे व विविध प्रकारच्या गावरान पिकांचे संवर्धन

करण्याबाबत आवाहन केले. उद्घाटनतील भाषणात संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी रानभाज्यांचे महत्त्व स्पष्ट केले. स्पर्धेमध्ये एकूण १५० स्पर्धकांनी भाग घेतला.

स्पर्धेचे मूल्यापन डॉ. दीपक खेडेकर, डॉ. राजेश्वर चोपडे, डॉ. योगेश काळे, डॉ. अरुण कुटे, डॉ. श्रीमती गुलहाने यांनी केले. पहिले बक्षीस अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील महात्मा

फुले महाविद्यालयातील गौरी ददघधे हिला तर दुसरे बक्षीस याच महाविद्यालयातील जानवी भामकरराव पाटील हिला मिळाले. तिसरे बक्षीस चिखली येथील श्री. शिवाजी महाविद्यालयातील पल्लवी निवृत्ती खरात हिला मिळाले यानंतर राबनम परवीन फयोजोद्दीन, श्री. शिवाजी महा. अकोला, पंकज सुर्वेल गायकवाड, जी. एस. टोपे महा. चांदूर बाजार जि. अमरावती यांनी पटकविले. स्पर्धेतील प्रथम

पुरस्काराची पाच हजाराची रक्कम जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती श्वेताताई महाले, दुसरे बक्षीस तीन हजार रुपये नगराध्यक्ष प्रिया कुमाल बोंडे आणि तिसरे बक्षीस दोन हजार रुपये रेखाताई दिनेश देशमुख यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभासद उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ. वनिता पोच्छी, डॉ. मीना निकम, प्रा. शालिनी काटोले, डॉ. सुनिता कलाखे, डॉ. अनुराधा मुळे, डॉ. गणेश मालटे, प्रा. महेश पवार, प्रा. नरेंद्र ठाकरे, प्रा. सिद्धार्थ मेंडे, डॉ. जुबकलकर यांनी अतोनात परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निळकंठ भुसारी, संचालन डॉ. सुनिता कलाखे तर आभार डॉ. अनुराधा मुळे यांनी केले.

## शिवाजी महाविद्यालयात औषधी वनस्पती प्रदर्शनी

### ◆ चिखली, २० मार्च

आपल्या अवतीभवती असलेल्या वनस्पती औषधी गुणांनी उपयुक्त आहेत. अशा वनस्पतीची ओळख व्हावी, यासाठी स्थानिक शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात मंगळवार १२ मार्च रोजी वनस्पती विभागातर्फे औषधी वनस्पती प्रदर्शनी पार पडली. प्रदर्शनीचे उद्घाटन डॉ. योगेश काळे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल गारोडे होते. महाविद्यालयातील बी.एस.सी प्रथम वर्षातील ६० विद्यार्थ्यांनी विविध औषधी वनस्पतीची माहिती घेऊन वनस्पती विषयी सादरीकरण केले. या सादरीकरणाचे मूल्पमापन डॉ. चित्तरंजन रिंटे, डॉ. योगेश काळे व डॉ. दीपक खेडेकर यांनी केले.

यामध्ये प्रथम क्रमांक प्रियंका मोरे

हिला तर द्वितीय क्रमांक नम्रता खेडेकर, तृतीय क्रमांक वैष्णवी मापारी हिने पटकविला. पूर्वा सावळे व हलकरे यांना प्रोत्साहपर परितोषिके देण्यात आलीत. याप्रसंगी डॉ.दीपक खेडेकर, डॉ.चित्तरंजन रिंटे यांनी औषधी वनस्पतीचे महत्त्व व त्याचा प्रसार करण्याविषयी मार्गदर्शन केले.प्रदर्शनीचे आयोजन प्रा. डॉ. वनिता पोच्छी यांनी केले होते. या प्रदर्शनात प्रा. नरेंद्र

खेडेकर, प्रा. सरप, प्रा. सराजने, प्रा. मापारी, प्रा. डॉ. जे. जे. जाधव, प्रा.अनुराधा मुळे, डॉ.माल्टे, डॉ.सुनीता कताखे यांनी भेट दिली. प्रदर्शनासाठी प्रा. गजानन बोरोडे, प्रा.ज्योती घारड, प्रा. सविता पारडे, प्रा.सोपान शिंदे यांच्यासह द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन वैष्णवी करंडे तर आभार पूजा बाजड हिने मानले. (तमा वृत्तसेवा)

## श्री शिवाजी महाविद्यालयात रानभाजी महोत्सव संपन्न

### चिखली/प्रतिनीधी:

स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयात वनस्पती विभागातर्फे २४ सप्टेंबर रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. रानभाळावर व शेतात उपजतच या भ्याज्याची उगवण होत असते. रानभाजी ही औषधी वनस्पती आहे. त्यातील काही विशिष्ट आजारावर उपयुक्त आहे. त्याचा प्रचार व प्रसार होण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. वनस्पतीशस्त्र विभाग नेहमीच या महोत्सवाचे आयोजन करीत असते. यापूर्वी राज्यस्तरीय रान भाजी महोत्सवाचे आयोजन मागील वर्षात करण्यात आले होते.

वनस्पतीशास्त्र विभागातर्फे आयोजित रान भाजी



महोत्सवाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमराज देशमुख होते. त्यांनी या वनस्पतीचे महत्त्व आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे ते सांगितले. प्राचार्य यांचा विषय वनस्पतीशस्त्र आहे त्यांनी या विषयावर विस्तृत मार्गदर्शन

केले.या महोत्सवाचे उद्घाटन कु.पल्लवी खरात माजी विद्यार्थिनी यांच्या हस्ते करण्यात आले. तिने पदवी व पदवित्तर अभासक मात बुलढाणा जिल्ह्यातील रानभाजी यावर प्रकल्प सादर केला आहे. या महोत्सवात तिने सचित्र माहिती

विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वनिता पोच्छी यांनी केले. या महोत्सवात जिवती, चांगेरी,शेरणी, कंटूले, भुईआवला, मटारु या नवीन भाजीचा समावेश होता.या महोत्सवात ३० विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच (उर्वरीत पान नं.२वर...)

Upochhi  
Coordinator  
IQAC, Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli Dist. Buldana



Principals  
Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli, Dist. Buldana

**b) Photos:**

**i) Wild Vegetable Competition :2022**



*Wild Vegetable Competition:2022, Dignitaries Observing & Knowing Medicinal Benefits of Recipes of Wild Vegetables*



ii) State Level Wild Vegetable Competition: 2017



State Level Wild Vegetable Competition:2017, Hon. Adv. Arun Shelke (Ex.-President Shri Shivaji Edu. Society, Amravati) felicitating to Rahibai Popere (Famous Seed Mother) in Inaugural Functions



State Level Wild Vegetable Competition:2017, MLA Shewtatai Mahale, felicitating to Rahibai Popere (Famous Seed Mother) in Valedictory Functions



*State Level Wild Vegetable Competition:2017, Hon. Adv. Arun Shelke & Dignitaries observing & knowing medicinal benefits of recipes of Wild Vegetables*



*Womens from Rural Area & Students Participation: Regional Level Wild Vegetable Competition:2017*



*Womens from Rural Area & Students Praticipation: Regional Level Wild Vegetable Competetion:2017*



*Womens from Rural Area & Students Praticipation: Regional Level Wild Vegetable Competetion:2017*



*Dignitaries Observing & Testing Recipes of Wild Vegetables*



*Students from Rural Area & Students Participation: State Level Wild Vegetable Competition:2017*



Snapshot of TV News (DD Shahyandri): State Level Wild Vegetable Competition:2017



Snapshot of TV News (DD Shahyandri): State Level Wild Vegetable Competition:2017



Snapshot of TV News (DD Shahyandri): State Level Wild Vegetable Competition:2017



Snapshot of TV News (DD Shahyandri): State Level Wild Vegetable Competition:2017

Upachhi  
Coordinator  
IQAC, Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli Dist. Buldana



B. P. Deshmukh  
Principal  
Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli, Dist. Buldana

iii) Regional Level Wild Vegetable Competition:



Inuaguration of Regional Level Wild Vegetable Competetion:2016



Inuaguration of Regional Level Wild Vegetable Competetion:2016



*Participants: Regional Level Wild Vegetable Competition:2016*



*Prize Distribution: Regional Level Wild Vegetable Competition:2016*





*Womens Praticipation from Rural Area: Regional Level Wild Vegetable Competetion:2016*



*Womens Praticipation from Rural Area: Regional Level Wild Vegetable Competetion:2016*



*Students Praticipation from Rural Area: Regional Level Wild Vegetable Competetion:2016*



*Students Praticipation from Rural Area: Regional Level Wild Vegetable Competetion:2016*

Upoethi  
Coordinator  
IQAC, Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli Dist. Buldana



*B. Deshmukh*  
Principal  
Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli, Dist. Buldana

**Medicinal Plants Exhibition:**

**a) Photos**



*Medicinal Plants Exhibition: Students Explaining Health Benefits of Medicinal Plants*

Upotki  
Coordinator  
IQAC, Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli Dist. Buldana




*B. Deshmukh*  
Principal  
Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli, Dist. Buldana

**b) Some Samples from Species Information Chart from Department of Botany Made by Students:**

### Mentha (Peppermint)

**Scientific Classification**

Kingdom	-	Plantae
Division	-	Spermatophyta
Class	-	Dicotyledonae
Subfamily Class	-	Gomopetales
Order	-	Lamiales
Family	-	Lamiaceae
Genus	-	Mentha
Species	-	Mentha spicata



**Morphological Characters:-**

- Mentha was determined in a field experiment. For each characterized species 16 cutting to constituting 8-10 cm and 3.5m thick underground runners with at least a nodes of 90x20cm spacing and at the depth of 4-5cm.
- In (2) In the course of vegetation biometric measurements were carried out in 7 10 day intervals determining the length of the longest shoot from the plant diameter (cm) a number of shoot and the length as well as width of a leaf (cm).

**Medicinal Uses:-**


- mentha piperata is a plant which is used for the treatment of indigestion pain in joints, diarrhea, cough dysmenorrhea and fever.
- The leaves of mentha piperata is used as Carma -tive and helps in digestion of the food.
- 1-3 doops of oil obtained after the processing from the plants is used with hot water to treat
- indigestion and relive colic Pain.
- The Paste of the leaf of mentha piperata is applied over the joints to selive pain and localized inflammation.
- cold infwion of the plant in dose of 30-40 l is used to relieve dysmenorrhea and fever.
- The fresh juice of the leaf of Pudina, in a dose of stolome is given with honey to relive cough and sore throate.

Name :- Mitali Sanjay Pachpor  
Class :- B.sc 1<sup>st</sup> Year

### Withania Somnifera

**Classification**

Kingdom	:-	Plantae
Division	:-	Magnoliophyta
Class	:-	Magnoliopsida
Order	:-	Solanales
Family	:-	Solanaceae
Genus	:-	<u>Withania</u>
Species	:-	<u>somnifera</u>



**Morphological Character :-**

- It is a dense, hairy, erect, grayish to mentose herb or under-shrub, grows up to a height of 1.5 meter,
- It's all part are covered with whitish stellate trichomes.
- Branching is extensive : leaves are simple, alternate or sub-opposite, ovate, entire, basic cunata, 10 cm long

**Medicinal Uses :-**


- Withania Somnifera, commonly called ashwagandha, is a winter cherry tropical to the solanaceae family
- that is used in treating a wide variety of illness including asthma, diabetes, hypertension, stress, arthritic diseases and cancer.

Name :- Swati Dilip Dhole  
Class :- B.Sc.-Part-I (Sem-II) Bio

### Murraya Koenigii

**Scientific Classification**

Kingdom	:-	Plantae
Division	:-	Spermatophyte
Class	:-	Dicotylendon
Sub-class	:-	Polypeta
Order	:-	Sapindales
Family	:-	Rutaceae
Genus	:-	Murraya
Species	:-	<u>m.koenigii</u>



**Morphological Character.**

- It is a small tree, growing 4-6 m (13-20 feet) tall, with a trunk up to 40 cm (16 in) diameter.
- The aromatic leaves are pinnate, with 11-21 leaflets, each leaflet 2-4 cm (0.79-1.57 in) long and 1-2 cm (0.39-0.79 in) broad.
- The plant produces small white flowers which can self-pollinate to produce small shiny-black drupes containing a single, large viable seed. The berry pulp is edible, with a sweet flavor,

**Medicinal uses**


- Is curry leaves good for kidney
- Is curry leaf good for liver
- Does curry leaves contain calcium
- Is curry leaves good for bones
- Curry leaves that quintessential aromatic ingredients found in the Indian households have innumerable health and therapeutic benefits
- The aromatic curry leaves are seen in the form of pairson the branches of the tree.
- Curry leaves have a good amount of vitamin a betacarotene is 12,600 IU/100 gm) with calcium (810 mg/100mg) phosphorus (600mg/100gm) iorn (3.1 mg/100mg) vitamin c (4mg/100gm) and fiber (6.1%) It also has high levels of oxalates (1.35%)

Name :- Ku. Puja Ballram Surushe  
Class :- B.Sc. Part-I (Sem - II)

### Centella asiatica

**Classification**

Kingdom	:	plantae
Division	:	Tracheophytes
Class	:	Magnoliopsida
Order	:	Apiales
Family	:	Apiaceae
Genus	:	<u>Centella</u>
Species	:	<u>C. asiatica</u>





**Morphological Characteristics:**



- The plant is a small trailing herb and it is the only species of Centella found in India.
- Stem is glabrous, pink striated and rooting at nodes.
- Leaves are fleshy, orbicular to reniform and dentate.
- Petiole is long, smooth on upper surface and hairy below.

**Medicinal Uses:**

- The whole plant has therapeutic values.
- It is used as nervine tonic, for improving memory and mental disorders.
- It is anti-leprosy, diuretic, stomachic and used in insomnia, asthma, abdominal disorders and fever.
- Decoction of the plant is given in the treatment of leprosy.

Name : Ajay Gajanan Theng  
Class : B. SC-part1-(sem-2)bio

<div style="text-align: center;"><b>Curcuma longa</b></div>  <div style="text-align: center;"><b>Classification</b></div> <table style="margin-left: auto; margin-right: auto;"> <tr><td>Kingdom :-</td><td>Plantae</td></tr> <tr><td>Order :-</td><td>Zingiberales</td></tr> <tr><td>Family :-</td><td>Zingiberaceae</td></tr> <tr><td>Genus :-</td><td><u>Curcuma</u></td></tr> <tr><td>Species :-</td><td><u>C. Longa</u></td></tr> </table> <p><b>Morphological Character</b></p> <ol style="list-style-type: none"> <li>1. Turmeric plants reach about 1m (3.3 feet) in height.</li> <li>2. long Simple leaves with long petioles ( leaf Stems)</li> <li>3. The leaves emerge from the branching rizomes that lie just below the Soil Surface</li> <li>4. Turmeric is a plant that has a very long history dating back nearly 4000 years.</li> </ol> <p><b>Medical uses</b></p> <ol style="list-style-type: none"> <li>1. Turmeric is an important component of traditional Chinese medicine and Indian Ayurvedic medicine.</li> <li>2. Turmeric's finger-like underground with rhizomes are dried and used as a spice or taken as a powder in capsule form.</li> <li>3. Turmeric is used as an herbal medicine for rheumatoid arthritis, chronic anterior uveitis, conjunctivitis, Skin Cancer, Smallpox, Chickenpox</li> <li>4. Turmeric can help control diabetes.</li> <li>5. Turmeric gradually increases antioxidant in your body.</li> </ol> <p style="text-align: right;">Name – Rutuja Sanjay Solanki Class - B.sc Part I Sem II</p>	Kingdom :-	Plantae	Order :-	Zingiberales	Family :-	Zingiberaceae	Genus :-	<u>Curcuma</u>	Species :-	<u>C. Longa</u>	<div style="text-align: center;"><b>Aloe Vera</b></div>  <div style="text-align: center;"><b>Classification</b></div> <table style="margin-left: auto; margin-right: auto;"> <tr><td>Kingdom -</td><td>Plantae</td></tr> <tr><td>Division -</td><td>Magnoliophyta</td></tr> <tr><td>Class -</td><td>Liliopsida</td></tr> <tr><td>Order -</td><td>Asparagales</td></tr> <tr><td>Family -</td><td>Asphodelaceae</td></tr> <tr><td>Genus -</td><td><u>Aloe</u></td></tr> <tr><td>Species -</td><td><u>vera</u></td></tr> </table> <p><b>Morphological Character :-</b></p> <ol style="list-style-type: none"> <li>1) Aloe vera is a succulent plant.</li> <li>2) It is stemless or very short stemmed plant growing to 60 -100 cm ( 24 - 39 inches ) tall.</li> <li>3) The leaves are thick and fleshy, green to grey green.</li> <li>4) The margin of leaves has small teeth.</li> <li>5) It originated from the Arabia Peninsula.</li> <li>6) It can survive in low rainfall regions.</li> <li>7) It can grow as an indoor plant.</li> <li>8) It is widely grown as an ornamental plant.</li> <li>9) It is widely cultivated for agricultural and medicinal uses.</li> <li>10) Aloe vera is used in beverages, skin, lotion, cosmetic, ointments etc.</li> </ol> <p><b>Medicinal uses :-</b></p> <ol style="list-style-type: none"> <li>1) Aloe vera is cooling, aperients, diuretic and stomachic plant.</li> <li>2) It is widely used in cosmetic industry.</li> <li>3) It is used in the treatment of piles and rectal fissures.</li> <li>4) It is used for renewing skin tissues.</li> <li>5) The leaves are used in the treatment of burns and used as laxative.</li> <li>6) It is used as antibacterial agent on Bacillus subtilis and Streptococcus mutants.</li> <li>7) Its fresh leaf extract is used as anti - asthmatic.</li> <li>8) Dried hot water extract of leaves are used as Branchodilator.</li> <li>9) Water extract of dried leaves used as hair conditioner.</li> <li>10) Leaves extract is used as an ovulation inhibition effect.</li> <li>11) It is used as plant growth inhibitors.</li> <li>12) It accelerates and regulates the metabolism, purifies the human body from toxins.</li> <li>13) It is used as antifungal agent.</li> </ol> <p style="text-align: right;">Name – Vikas Madhav Panchal Class - B.Sc. 1st year Sem - 2</p>	Kingdom -	Plantae	Division -	Magnoliophyta	Class -	Liliopsida	Order -	Asparagales	Family -	Asphodelaceae	Genus -	<u>Aloe</u>	Species -	<u>vera</u>
Kingdom :-	Plantae																								
Order :-	Zingiberales																								
Family :-	Zingiberaceae																								
Genus :-	<u>Curcuma</u>																								
Species :-	<u>C. Longa</u>																								
Kingdom -	Plantae																								
Division -	Magnoliophyta																								
Class -	Liliopsida																								
Order -	Asparagales																								
Family -	Asphodelaceae																								
Genus -	<u>Aloe</u>																								
Species -	<u>vera</u>																								

<div style="text-align: center;"><b>Ocimum Sanctum</b></div> <div style="display: flex; justify-content: space-between;"> <div style="width: 45%;"> <p><b>Classification</b></p> <table style="margin-left: auto; margin-right: auto;"> <tr><td>Kingdom :-</td><td>Plantae</td></tr> <tr><td>Division :-</td><td>Magnoliophyta</td></tr> <tr><td>Class :-</td><td>Magnoliopsida (dicotyledon)</td></tr> <tr><td>Order :-</td><td>Lamiales</td></tr> <tr><td>Family :-</td><td>lamiaceae</td></tr> <tr><td>Genus :-</td><td>Ocimum</td></tr> <tr><td>Species :-</td><td>sanctum</td></tr> </table> </div> <div style="width: 45%; text-align: center;">  </div> </div> <p><b>Morphological character</b></p> <ol style="list-style-type: none"> <li>1. Tulsi Holy basil is an erect, many-branched subshrub.</li> <li>2. Its length is 30-60cm tall with hairy stems.</li> <li>3. Leaves are green or purple .</li> <li>4. They are simply petioled, with an ovate , up to 5cm long .</li> <li>5. The purplish flower are placed in close whorls on elongate racemes.</li> <li>6. The three main morphotypes cultivated in India and Nepal are ram tulsi.</li> </ol> <p><b>Medicinal uses</b></p> <ol style="list-style-type: none"> <li>1. Tulsi is cultivated for religious and traditional medicine purposes .and for its essential oil.</li> <li>2. It is widely used as a herbal tea.</li> <li>3. Commonly used in ayurveda and has a place within the vaishnava tradition of hinduism.</li> <li>4. Tulsi can be used to treat indigestion intestinal parasites .</li> <li>5. It may also reduce pain from kidney stone.</li> <li>6. Tulsi has been used in ayurveda and siddha practices for its supposed treatment of diseases.</li> </ol> <p style="text-align: right;">Name :- Ku. Shital Sahebrao Thutte Class :- B.Sc. Part-I (Sem – II)</p>	Kingdom :-	Plantae	Division :-	Magnoliophyta	Class :-	Magnoliopsida (dicotyledon)	Order :-	Lamiales	Family :-	lamiaceae	Genus :-	Ocimum	Species :-	sanctum	<div style="text-align: center;"><b>Ocimum Sanctum</b></div> <div style="display: flex; justify-content: space-between;"> <div style="width: 45%;"> <p><b>Classification</b></p> <table style="margin-left: auto; margin-right: auto;"> <tr><td>Kingdom :-</td><td>Plantae</td></tr> <tr><td>Division :-</td><td>Magnoliophyta</td></tr> <tr><td>Class :-</td><td>Magnoliopsida (dicotyledon)</td></tr> <tr><td>Order :-</td><td>Lamiales</td></tr> <tr><td>Family :-</td><td>lamiaceae</td></tr> <tr><td>Genus :-</td><td>Ocimum</td></tr> <tr><td>Species :-</td><td>sanctum</td></tr> </table> </div> <div style="width: 45%; text-align: center;">  </div> </div> <p><b>Morphological character</b></p> <ol style="list-style-type: none"> <li>1. Tulsi Holy basil is an erect, many-branched subshrub.</li> <li>2. Its length is 30-60cm tall with hairy stems.</li> <li>3. Leaves are green or purple .</li> <li>4. They are simply petioled, with an ovate , up to 5cm long .</li> <li>5. The purplish flower are placed in close whorls on elongate racemes.</li> <li>6. The three main morphotypes cultivated in India and Nepal are ram tulsi.</li> </ol> <p><b>Medicinal uses</b></p> <ol style="list-style-type: none"> <li>1. Tulsi is cultivated for religious and traditional medicine purposes .and for its essential oil.</li> <li>2. It is widely used as a herbal tea.</li> <li>3. Commonly used in ayurveda and has a place within the vaishnava tradition of hinduism.</li> <li>4. Tulsi can be used to treat indigestion intestinal parasites .</li> <li>5. It may also reduce pain from kidney stone.</li> <li>6. Tulsi has been used in ayurveda and siddha practices for its supposed treatment of diseases.</li> </ol> <p style="text-align: right;">Name :- Ku. Shital Sahebrao Thutte Class :- B.Sc. Part-I (Sem – II)</p>	Kingdom :-	Plantae	Division :-	Magnoliophyta	Class :-	Magnoliopsida (dicotyledon)	Order :-	Lamiales	Family :-	lamiaceae	Genus :-	Ocimum	Species :-	sanctum
Kingdom :-	Plantae																												
Division :-	Magnoliophyta																												
Class :-	Magnoliopsida (dicotyledon)																												
Order :-	Lamiales																												
Family :-	lamiaceae																												
Genus :-	Ocimum																												
Species :-	sanctum																												
Kingdom :-	Plantae																												
Division :-	Magnoliophyta																												
Class :-	Magnoliopsida (dicotyledon)																												
Order :-	Lamiales																												
Family :-	lamiaceae																												
Genus :-	Ocimum																												
Species :-	sanctum																												

**Asparagus racemosus (Shatavari)**



Kingdom:- Plantae  
Division :- Angiosperms  
Class:- monocotyledons  
Order:- Asparagales  
Family:- Asparagaceae  
Genus:- Asparagus  
Species:- racemosus

**Morphological Character:-**

- 1) Asparagus racemosus is a woody climber growing to 1-2 m height
- 2) The leaves are like pine needles, small and uniform and flowers are white and have small spikes.
- 3) Asparagus racemosus is a scandent, much-branched spinous under shrub with tuberous roots.
- 4) Branches are modified into cladodes with long basal decurved spines.
- 5) fruits is a three lobed, red coloured berry, with mottled seeds and oily endosperm .
- 6) Flowering and fruiting occur in December- January

**Medicinal Uses:-**

- 1) Uses on coo used as brain tonic.
- 2) Used on tuberculosis.
- 3) Root powder is used for kidney and urinary disorder.
- 4) Used on eye and throat infection.
- 5) Root juice is use for chronic dysentery, diarrhea.

Name :- Govind Narayan Suradkar  
Class:- B.SC. part-I Sem-II

**Phyllanthus Emblica**

**Classification**

Kingdom : plantae  
Division : Tracheophytes  
Class : Dicotyledons  
Order : Malpighiales  
Family : phyllanthaceae  
Genus : phyllanthus  
Species : p. emblica



**Morphological Characteristics:**

- 1) The tree is small to medium in size.
- 2) The branchlets are not glabrous or finely pubescent.
- 3) The leaves are simple, sessile and closely set along branchlets.
- 4) The fruit is nearly spherical,



**Medicinal Uses:**

- 1) Treats liver damages due to drugs
- 2) improve insulin secretion
- 3) Treats fatty liver disease
- 4) improve gut health


Name : Akshay Gajanan Parihar  
Class : B. SC-part1 -(sem-2)bio

c) **Feedback Analysis:2017-18, 2018-19, 2021-22**


Feedback was collected for Wild Vegetable Conducted in 2017, Medicinal Plant Exhibition conducted in 2017, 2018 and 2022 and analysed collectively. After feedback analysis it seems that most of the participants, about 37% are not aware of traditional knowledge and medicinal uses wild edible vegetables while 33% participants said that they know it. Large number of participants, about 37 % doesn't know about the nutritional values of wild edible vegetables. Only 22% participants know antioxidant properties of wild edible vegetables and medicinal plants antioxidant properties of wild edible vegetables and medicinal plants. Almost 97% participants think that the traditional knowledge and medicinal uses of wild edible vegetables and medicinal should be conserved. After participating in 91% participants feels that they got significant knowledge and information about wild edible vegetables and medicinal after participating in these activities run by Shri Shivaji Science & Arts College, Chikhli. This activity helps students to know the medicinal benefits wild edible vegetables and some medicinal plants it also helps to conserve the traditional knowledge about benefits wild edible vegetables and some medicinal plants.




3) Do you know the antioxidant properties of wild edible vegetables and medicinal plants?



4) Do you think that the traditional knowledge and medicinal uses of wild edible vegetables and medicinal should be conserved?



5) Do you get proper knowledge and information about wild edible vegetables and medicinal after participating in these activities run by Shri Shivaji Science & Arts College, Chikhli?





Upathi  
Coordinator  
IQAC, Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli Dist. Buldana



Pradeshmukhi  
Principal  
Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli, Dist. Buldana



d) Sample Feedback Forms:

Session-2018-19	Session-2018-19
 Shri Shivaji Education Society Amravati's <b>Shri Shivaji Science &amp; Arts College</b> Chikhli, Dist. Buldana- 443201(MS).	 Shri Shivaji Education Society Amravati's <b>Shri Shivaji Science &amp; Arts College</b> Chikhli, Dist. Buldana- 443201(MS).
<b>Feedback on Wild Vegetable Competition &amp; Medicinal Plant Exhibition</b>	<b>Feedback on Wild Vegetable Competition &amp; Medicinal Plant Exhibition</b>
Name : <u>Purva. V. Savle</u> Education : <u>B.Sc.I</u>	Name : <u>Pooja Bajad.</u> Education : <u>B.Sc.II</u>
Age : <u>-</u> Mobile Number: <u>-</u>	Age : <u>-</u> Mobile Number: <u>-</u>
Address: <u>Chikhli</u>	Address: <u>Chikhli</u>
1) Do you know traditional knowledge and medicinal uses of wild edible vegetables? <input checked="" type="checkbox"/> A) Yes <input type="checkbox"/> B) No <input type="checkbox"/> C) Already know <input type="checkbox"/> D) Not Sure	1) Do you know traditional knowledge and medicinal uses of wild edible vegetables? <input checked="" type="checkbox"/> A) Yes <input type="checkbox"/> B) No <input type="checkbox"/> C) Already know <input type="checkbox"/> D) Not Sure
2) Do you know the nutritional values and health benefits of wild edible vegetables? <input checked="" type="checkbox"/> A) Yes <input type="checkbox"/> B) No <input type="checkbox"/> C) Already know <input type="checkbox"/> D) Not Sure	2) Do you know the nutritional values and health benefits of wild edible vegetables? <input checked="" type="checkbox"/> A) Yes <input type="checkbox"/> B) No <input type="checkbox"/> C) Already know <input type="checkbox"/> D) Not Sure
3) Do you know the antioxidant properties of wild edible vegetables and medicinal plants? <input checked="" type="checkbox"/> A) Yes <input type="checkbox"/> B) No <input type="checkbox"/> C) Already know <input type="checkbox"/> D) Not Sure	3) Do you know the antioxidant properties of wild edible vegetables and medicinal plants? <input type="checkbox"/> A) Yes <input type="checkbox"/> B) No <input checked="" type="checkbox"/> C) Already know <input type="checkbox"/> D) Not Sure
4) Do you think that the traditional knowledge and medicinal uses of wild edible vegetables and medicinal should be conserved? <input checked="" type="checkbox"/> A) Yes <input type="checkbox"/> B) No	4) Do you think that the traditional knowledge and medicinal uses of wild edible vegetables and medicinal should be conserved? <input checked="" type="checkbox"/> A) Yes <input type="checkbox"/> B) No
5) Do you get proper knowledge and information about wild edible vegetables and medicinal after participating in these activities run by Shri Shivaji Science & Arts College, Chikhli? <input checked="" type="checkbox"/> A) Yes <input type="checkbox"/> B) No <input type="checkbox"/> C) Not Sure	5) Do you get proper knowledge and information about wild edible vegetables and medicinal after participating in these activities run by Shri Shivaji Science & Arts College, Chikhli? <input checked="" type="checkbox"/> A) Yes <input type="checkbox"/> B) No <input type="checkbox"/> C) Not Sure
Any Suggestions for further improvements: <u>NO SUGGESTIONS.</u>	Any Suggestions for further improvements: <u>NO.</u>
Signature <u>Purva</u>	Signature <u>Pooja</u>

e) List of Participants:

Wild Vegetable Competition:

राज्यस्तरीय शानभाजी स्पर्धा  
20-17-18



क्र. सं.	स्पर्धकाचे नाव	महाविद्यालयाचे नाव	शानभाजी	नोंदणीफी/धर
1)	शिखा सुनेत्र सरदार	झी. शिवाजी आर्ट ॲंड साइन्स कॉलेज चिखली.	गोखरु	not Paid S.S. Saedat
2)	भाय्यही मोहन खरात	-  -	समुद्रशीख	Paid <del>Shri</del>
3)	मयुरी मधुकर परिहार	-  -	तरोटा	Paid <del>Shri</del>
4)	कीमल संतोष कानडे	-  -	सुरठा	paid <del>Shri</del>
5)	पुजा निवृत्ती देवमाने	-  -	पुदीना	not Paid <del>Shri</del>
6)	दादाराव रामकलन नागरे	-  -	घोब (चिखली)	Paid <del>Shri</del>
7)	पुजा विठ्ठल वंदे	-  -	हादगा	<del>Shri</del>
8)	पुजा विठ्ठल वायडवे	-  -	उर	<del>Shri</del>
9)	शुभांगी परमेश्वर पाटील	-  -	आंबाड्याची	<del>Shri</del>
10)	कतराणी दिनकर बुरकुल	-  -	आंबाडी	<del>Shri</del>
11)	शुभांगी अदीप चोडरी	-  -	गुळवे	not Paid <del>Shri</del>
12)	प्रियंका दिलीप वंदे	-  -	तरोटा	<del>Shri</del>
13)	अंजलि शेषराव गायकवाड	-  -	आंबाडीची भाजी	not paid <del>Shri</del>
14)	अंजलि गजाजल गायकवाड	-  -	अंबाडीची भाजी	not paid <del>Shri</del>
15)	प्रगती विठ्ठल गायकवाड	-  -	आधाण्याची भाजी	Quited <del>Shri</del>
16)	विष्णु वसंता भावते	-  -	शरणीची भाजी	<del>Shri</del>
17)	कांचन सुरेश देवेंद्रे	-  -	आंबाडीची भाजी	<del>Shri</del> <sup>not</sup>
18)	अंजलि रमेश हाके	-  -	आंबाडीची भाजी	<del>Shri</del>
19)	दिपाली प्रकाश जाधव	-  -	तरोटा	Padhar
20)	पुजा रमेश जाधव	-  -	हडगा	Padhar
21)	विशाव मनोज जाधवकर	-  -	हादगाचि कुल	not Paid
22)	लक्ष्मी	-  -		

क्र. सं.	सुधमाचे नाव	मराठविद्यालयचे नाव	राजधानी	नोंदणी क्र / स्थिति
23	निकीता उदय रेवने	-11-	नोंदली	Paid @kharke
24	प्राची दि. मवाळ	-11-	शेखी	(Pencel)
25	हृषिक नि. पाटे	-11-	पान बेडी	Not paid
26	शिनल ल. पवार	-11-	फांदची भाजी	Not paid Husband
27	श्री. श्रावणश्री. श्री. कि. शर्मा	-11-	अंबर भाजी	Not paid
28	अंकिता पु. शेळके	-11-	हादगा	Not paid Shri
29	शिवशंकर सु. सोरमारे	-11-	तुरवटा	Shri
30	प्रदक्षिणेश ग. वडनकर	-11-	हादगा	वडनकर
31	डु रोहिणी र. वाळुंकर	-11-	शेका	R.R. Walankar
32	आकाश ग. वरकडे	-11-	शातावरी	Shri
33	सोह्या र. लोखंडे	-11-	अंबर	Shri
34	वैभव वि. बाई	-11-	वाडीगा	Not paid
35	विष्णु वि. सुगाव	-11-	सुरण	Shri not paid
36	पवन अर्जुन बोरकर	-11-	राजमन	Shri
37	गणेश नामदेव जाधव	-11-	हंदोला	Shri paid
38	प्रतिष्ठा गौतम जाधव	-11-	नोंदली	Shri not paid
39	विकास सुपरव जेऊधारे	-11-	शेवगा	Shri paid
40	प्रदक्षिणेश दिनेश केळकर	-11-	उलर	Shri not paid
41	मुक्ता बबन नाईकर	-11-	हादगा	Shri
42	आगर अशाष गेने	-11-	करड	Shri Not paid
43	रुबीना परविनी शिवाजी	-11-	अंबाडी	Shri
44	प्रकाश सध्याशम मोरे	-11-	बोपु	Shri
45	सुभम विनकर कुंठे	-11-	सुकवेल	Shri
46	वैष्णवी अनंथा शेळके	-11-	नोंदली	Shri
47	शरयु उदयशिव सोळंकी	-11-	वीट	Shri Not paid
48	जजमुद्दीन तोजमुद्दीन वाकर	-11-	हादगा	Shri
49	अपारशिव शेख नासिर	-11-	पोरुचे पान	Shri
50				Shri

2016-17

Page: / /  
Date: / /

क्र. सं.	स्पर्धकाचे नाव	महाविद्यालयाचे नाव / पत्ता	शानभाजी	नोंदणीका / रीट
51)	कु. वर्षा विश्वम्भर हळदे	श्री. शिवाजी महाविद्यालय चिखली	अगस्त्याची भाजी	900/-
52)	कु. अश्विनी विजय इंगळे (92वी कला)	श्री. शिवाजी महा. चिखली	अंबाडीची भाजी	No. fees - A.V. In Unhale Sir.
53)	कु. वैष्णवी दिगांबर जानगुडे (92वी कला)	— > —	कुडुलेची भाजी	No. fees - Unhale Sir. <del>900/-</del>
54)	पंकज सुनील वात्रफपाड (वि. एस्. सी भाग-3)	जी. एस्. टोपे कॉलेज चांदूर बाजार	जीवती आणि शेकाची चरबी	900/- <del>900/-</del>
55)	पवन दिपकर वडुकळे	— > —	कुडुल्याची भाजी	900/- <del>900/-</del>
56)	आकाश शिवराज पोत्राक	श्री. शिवाजी महाविद्यालय चिखली	वाकडीगाची भाजी	900/- <del>900/-</del>
57)	कु. प्राजक्ता विनोद वेडाडकर (92वी कला)	— > —	फांद्याची भाजी	No. fees - Unhale Sir. <del>900/-</del>
58)	कु. लक्ष्मी जणेश जावडे B.Sc. II (Bio)	— > —	चिन्श्याची भाजी	900/- <del>900/-</del>
59)	कु. रुपाळी मुंगसाजी मोरे	स्व. भाऊशिव शिवाणे महा. सावर येडा	अकुच्यापानाची भाजी	900/- <del>900/-</del>

क्र. क्र.	स्पर्धकाचे नाव	महाविद्यालयाचे नाव	रंगमाजी	नोंदणी फी / रक्की
60	कु. अंजली सागवळकाप्या जाताडे	स्व. आषकराव शिगणे महा. साखर वेडा	डोपुची माजी	१००/-
61	कु. शिवाणी अशोकराव देशमुख	स्व. पुष्पादेवी पाटील महा. रिसोड	उंबराची माजी	१००/-
62	कु. श्रुती दिपक मेश्राम	स्त्री. शिवाजी महा अकोला	चवडीची माजी	१००/-
63	कु. सरोज अशोकराव ठावडे	— > —	अंबाडीच्या माजी	१००/-
64	कु. शबनम परवीन फय्याजुद्दीन	— > —	सुराकंडाची माजी उलेपनाथ	१००/-
65	कु. काजल शीघर वरोडे	स्व. पुष्पादेवी पाटील महा. रिसोड	सांदुडजाची माजी	१००/-
66	कु. स्वाती आषकर राठोड	— > —	गुडवेळची माजी	१००/-
67	डा. के. एम. रंजकर	— > —		१००/-
68	अजिंक्य विजयराव देशमुख	स्त्री. शिवाणी महा. चरीखली	त्रिभुवनकी माजी	१००/-

क्र.	सपथीमचे नाव	महाविद्यालयाचे नाव	राजधानी	नोंदणी/काही
69)	कु. झारदा गजानन झाडाडे	निकेतानंद महा. हिरण (आ.)	उंबर जागि हडसन	१००/- <del>जागि</del>
70)	कु. प्रगती बबन सुर्वे	— > —	अंकाडिची काजी	१००/- <del>जागि</del>
71)	कु. हाशा शमदास घाडवे	— > —	डोड काजी	१००/- <del>जागि</del>
72)	कु. शुभांगी गजानन बडी	— > —	कावडीगांची काजी	१००/- <del>जागि</del>
73)	कु. वैष्णवी मनोरंजन ठरडे (B.Sc.I)	श्री. शिवाजी महा. चिखली	फोंड्यांची व कुंडीच्या काजी	१००/- <del>जागि</del>
74)	कु. मथुरी संजय विजडे B.Sc.III (BIO)	— > —	हदगाच्या फुलगांची चरबी	१००/- <del>जागि</del>
75)	कु. सुजाता रविंद्र ठोबडे B.Sc.III (BIO)	— > —	फोंड्यांची काजी	१००/- <del>जागि</del>
76)	कु. प्राजक्ता विठ्ठल डेंग (B.Sc.III)	— > —	शिखर चिक्की काजी	१००/- <del>जागि</del>
77)	कु. पल्लवी निकुंती श्रवात B.Sc.III	— > —	जोख खरुची दाकीवीची काजी, मथुरीची काजी	१००/- <del>जागि</del> Third

Date: / /

क्र. सं.	स्वर्णनामचें नाव.	महाविद्यालयाचे नाव	राजभाषी	नोंदणी क्र./वर्ग
78)	कु. रोहीनी रविंद्र बावस्कर	श्री. शिवाजी महा. चिखली	शेवगावची माजी	900/- <del>क्याबई</del>
79)	कु. साक्षी सतीश सुरकर	आदर्श विद्यालय चिखली	कटुल्याची माजी	900/- <del>क्याबई</del>
80)	कु. धनश्री लक्ष्मण डोगरे	श्री. शिवाजी महाविद्यालय चिखली	समुद्रसोळाची माजी	900/- <del>क्याबई</del>
81)	कु. पुजा कैलास जाधव	— 25 —	पार्श्वची माजी	900/- <del>क्याबई</del>
82)	कु. दर्शना सैतोष रायते	श्री. व्यंकटेश महा. दे. राजा	राणमुठाची	900/- <del>क्याबई</del>
83)	कु. वर्षा रमेश पवार	— 25 —	पाचरीची माजी	900/- <del>क्याबई</del>
84)	कु. वैशाली रामेश्वर जंगले	— 25 —	दाडीवीची माजी	900/- <del>क्याबई</del>
85)	कु. पल्लवी गणेश खरात	— 25 —	कुरुडुची माजी	900/- <del>क्याबई</del>
86)	गोपाल मोहनासिंग परीहार	श्री. शिवाजी महा. चिखली	वाडीगाची माजी	900/- <del>क्याबई</del>
87)	गंगा रामेश्वर डोंग	— 25 —	फाडची माजी	900/- <del>क्याबई</del>

Date: / /

क्र. क्र.	सुधनांचे नाव	महाविद्यालयाचे नाव	राजभाषी	नोंदणीकी (रु.)
88)	अशोक तुळबराव जोगरे	श्री. शिवाजी महा. चिखली	चिखली काजी	१००/-
89)	योगेश नरेश उेशामुख	— — — — —	अंबाडीची काजी	१००/-
90)	कु. जीता अशोक वेगडे	श्री. भास्करराव शिंदे महा. साखेडी	शेकथाच्या पाणाची काजी	१००/-
91)	कु. मंगला दिपक चौडकर	— — — — —	अंबाडीची काजी	१००/-
92)	कु. दिक्षा परभेडकर जाधव	— — — — —	कुंठुलयाची/वडवा काजी	१००/-
93)	सिधेश्वर गजानन शरेकर	— — — — —	पोथीचे पाणाची काजी	१००/-
94)	नयना दत्तात्रय सवतकर	— — — — —	अंबाडीची काजी	१००/-
95)	पलवती सुभाष बुंदे	— — — — —	सुभासुडची काजी	१००/-
96)	सुरेसुनील शेषराव भाडाई	श्री. शिवाजी महा. चिखली	हरसाणाची काजी	१००/-



क्र. सं.	सर्वकारचे नाव	महाविद्यालयाचे नाव	राजधानी	नोंदणी क्र./वर्ग
97	सुर्यकांत सतीशसिंग राजपुत	श्री. शिवाजी महा. चिखली	खुरसाणी	900/-
98	आश्विनी बबनराव देशमुख	श्री. आश्वरराव शिंगणे महा. सा. खेडा	कुर्वेराची चरणी	900/-
99	भारत राजेश धुंदाळे	— — —	हडसाची भाजी	900/-
100	कांचन जगानन बगवई	श्री. शिवाजी महा. चिखली	पोशीच्या पाठाच्या वड्या	Tongue man no fees.
101	दिवा राजेश रसाळ	— — —	जांदची भाजी	900/-
102	कु. जान्हवी आश्वरराव पटिल	महात्मा फुले महा. वरुड	घाढरा वसु	900/-
103	कु. मृगनयना दिवाकर बोध	— — —	करड कोसला	900/-
104	कु. लक्ष्मी रत्नकर बोध	— — —	समुद्रसोड	900/-
105	कु. जोत्सना कृष्णा कुबडे	— — —	कोयळार	900/-

Date: / /

क्र. क्र.	सूचक मानि नाव	महाविद्यालयाचे नाव	शाखाची नाव	नोंदणी फी / खर्च
०६)	पूतीक सुनील राव चाधरी	महात्मा फुले महा. वरुड	कुंजर	१००/-
०७)	मथुरी शंकराज पडोळे	—	पाथर	१००/-
०८)	जोरी जमानसिंग ददघाणे	—	जिवती First	१००/-
०९)	पायळ जगेशशव चौटे	—	दोडे मजी	१००/-
१०)	रवी जे. मालवे	—	चिजळ	१००/-
११)	अंजली प्रशान्त सदाफळे	फिकली	जिवती छापा	No fees

Updeshi  
Coordinator  
IQAC, Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli Dist. Buldana



Updeshmukhi  
Principal  
Shri Shivaji Sci. & Arts  
College, Chikhli, Dist. Buldana